

जादूटोणा विरोधी कायद्याची जनजागृती, प्रचार
आणि प्रसार कार्यक्रम आयोजित करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग

शासन निर्णय क्रमांक: अंश्रनि-२०१४/प्र.क्र.२९३(अ)/सामासु

मंत्रालय, विस्तार भवन, मुंबई- ४०० ०३२.

दिनांक : १२ सप्टेंबर, २०१४

वाचा:- १) महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध

घालण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम, २०१३

२) शासन निर्णय, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य क्रमांक: अंश्रनि-२०१४/प्र.क्र.२९३ /सामासु,

दिनांक १२ ऑगस्ट, २०१४

प्रस्तावना:- भारतीय समाजात रुजलेल्या काही अनिष्ट, अघोरी, अमानुष संस्कारातून रुजलेल्या अनेक प्रकारच्या गैरसमजुतीमुळे समाजाचे नुकसान होऊ नये, यासाठी महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम, २०१३ पारीत करून तो अंमलात आणलेला आहे. या कायद्याची जनतेमध्ये प्रचार व प्रसिध्दी व्हावी याकरिता कोणकोणत्या बाबी करणे आवश्यक आहे, यासाठी शासनाने दिनांक १२ ऑगस्ट, २०१४ च्या शासन निर्णयान्वये मा. मंत्री (सा.न्या.) यांच्या अध्यक्षतेखाली जादूटोणा विरोधी कायदा जनजागृती, प्रचार आणि प्रसार कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याकरिता अंमलबजावणी समिती गठीत करण्यात आलेली आहे. या समितीमध्ये त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींचा समावेश करण्यात आला आहे. या समितीच्या निर्णयानुसार/ निर्देशानुसार जादूटोणा विरोधी कायद्याची समाजामध्ये जनजागृती, प्रचार आणि प्रसार व्हावा, यासाठी कार्यक्रम आयोजित करणे, इत्यादींची अंमलबजावणी करणे व त्यासाठी येणारा खर्च भागविण्यासाठी तरतूद उपलब्ध करून देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :-

महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम, २०१३ या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व प्रचार आणि प्रसिध्दी याकरिता विविध कार्यक्रम/कार्यशाळा इत्यादी आयोजित करण्यास आयुक्त, समाजकल्याण, पुणे यांच्यामार्फत करण्यास शासन खालील अटीच्या अधीन राहून मंजूरी देत आहे :-

- १) शासन निर्णय, दिनांक १२ ऑगस्ट, २०१४ अन्वये गठीत केलेल्या निर्णयानुसार /सूचनेनुसार/सल्ल्याने कार्यक्रम/कार्यशाळा इत्यादी आयोजित करावे.
- २) जिल्हा/तालुका/ग्राम स्तरावर कार्यक्रमाचे आयोजन करावे.
- ३) कार्यक्रम/कार्यशाळेकरिता आवश्यक असणारे साहित्य व अन्य बाबी उपलब्ध करून देण्यात याव्यात.
- ४) कार्यक्रम/कार्यशाळा इत्यादीसाठी येणारा खर्च रु. १.०० कोटी (रुपये एक कोटी फक्त) एवढ्या मर्यादेत शासनाच्या विहित कार्यपद्धतीनुसार /नियमानुसार करावा.
- ५) या बाबीवरील खर्च मुख्य लेखाशिर्ष २२२५ अनुसूचीत जाती/अनुसूचीत जमाती व मागासवर्ग यांचे कल्याण (०३) (०४) सामाजिक न्याय संचालनालय मागासवर्ग शाखा (विधयो) (२२२५ ३४७६) (योजनांतर्गत/दत्तमत) कार्यालयीन खर्च (ख) मागणी क्रमांक एन-३ खाली टाकावा व त्याखाली सन २०१४-१५ या आर्थिक वर्षात केलेल्या तरतूदीतून करावा.

सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या मान्यतेने व त्या विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक: ७६९/व्यय-१४, दिनांक १२/९/२०१४ अन्वये निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१४०९१२१६४९३४०८२२ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(सिध्दार्थ झाल्टे)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

- १) मा. मुख्यमंत्री यांचे खाजगी सचिव,
- २) मा. मंत्री (सा.न्या.) यांचे खाजगी सचिव,
- ३) मा. राज्यमंत्री (सा.न्या.) यांचे खाजगी सचिव
- ४) मा. सचिव (सा.न्या.) यांचे स्वीय सहायक
- ५) मा. अपर मुख्य सचिव (वित्त) यांचे स्वीय सहायक

- ६) सर्व मंत्रालयीन विभागाचे अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव
- ७) आयुक्त, समाजकल्याण, पुणे
- ८) सर्व विभागीय आयुक्त
- ९) पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई
- १०) सर्व जिल्हाधिकारी
- ११) सर्व पोलीस अधिक्षक, महाराष्ट्र राज्य, मुंबई
- १२) विशेष पोलीस महानिरिक्षक (कायदा व सुव्यवस्था), महाराष्ट्र राज्य, मुंबई
- १३) सर्व प्रादेशिक उपायुक्त (समाजकल्याण)
- १४) सर्व सहायक आयुक्त (समाजकल्याण)
- १५) सर्व जिल्हा समाजकल्याण अधिकारी, जिल्हा परिषद
- १६) सर्व संबंधित जादूटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी समितीचे सह अध्यक्ष व सदस्य
- १७) कक्ष अधिकारी, अर्थसंकल्प
- १८) निवड नस्ती, कार्यासन-सामासु